

संजय सावळे 8208137064 / 9921661173
विकी सावळे 8208068315

प्रिती नर्सरी अँड लॉन स्प्लायर्स

आमच्याकडे सर्व प्रकारचे शोभीवंत इनडोअर आऊटडोअर प्लॅन्टस तसेच लॉन मिळेल

पुणे - सोलापुर रोड, काळभोर लॉन्सच्यापाठीमागे, कवडीगाव रोड, ता. हवेली, जि. पुणे.


संपादक - अशोक हनवते.मो - 9421094991, 7264079990

लातूर वर्ष ४ थे अंक ३१८ शनिवार दि.२१ जून २०२५ पृष्ठे ४ स्वागत मूल्य २ रु.

लाडकी बहीण होणार 'विजनेस वुमन'

मुंबई : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वयंपूर्ण बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' आणि विविध शासकीय महामंडळांच्या कर्ज योजनांचा समन्वय साधत ९% या अल्प व्याजदराने महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योजक बनण्यासाठी भांडवली आधार मिळणार असून, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना मिळणार आहे.

महिलांचे सक्षमीकरण: सरकारचा टोस उपक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत स्पष्ट केले की, राज्य सरकार केवळ महिलांचा सन्मान करत नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनवणे हा आमचा प्राधान्याचा उद्देश आहे. त्यासाठीच ९% या कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. मुंबई बँक आणि विविध विकास महामंडळांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम



राबवला जाणार आहे, ज्यामुळे महिलांना व्यवसाय आणि उद्योग

सुरु करण्यासाठी भक्कम पाठबळ मिळेल. योजनेचे स्वरूप आणि लाभ 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' अंतर्गत महिलांना वैयक्तिक आणि सामूहिक स्वरूपात कर्ज उपलब्ध होणार आहे. यामुळे त्यांना छोटे-मोठे व्यवसाय, स्टार्टअप किंवा उद्योग सुरु करण्यासाठी भांडवली मदत मिळेल. पर्यटन संचालनालय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ यांच्यामार्फत राबवल्या जाणाऱ्या कर्ज योजनांचा लाभ या योजनेत समाविष्ट केला जाणार आहे. या योजनेमुळे महिलांना उद्यमशीलतेच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढेल.

बैठकीत कोण उपस्थित होते? या महत्त्वपूर्ण बैठकीला मुंबई बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आमदार प्रविण दरेकर, आमदार चित्रा वाघ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, विविध महामंडळांचे प्रतिनिधी, तसेच वित्त आणि महिला व बालविकास विभागाचे सचिव आणि संबंधित

विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी एकत्र येऊन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रणनीती आखली. महिलांसाठी नवे दालन या निर्णयामुळे विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या मागास भागातील महिलांना उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. कमी व्याजदराच्या कर्जांमुळे व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होईल. यामुळे केवळ महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होणार नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. सरकारच्या या पावलामुळे महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक टोस प्रयत्न सुरु झाला आहे.

दरम्यान, या योजनेची अंमलबजावणी लवकरच सुरु होणार असून, यासाठी मुंबई बँक आणि संबंधित महामंडळे यांच्या समन्वयाने कर्जवितरणाची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. महिलांना उद्योजकतेच्या दिशेने प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही सरकारचा भर आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण यामुळे महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

एआय आधारित शेती म्हणजे सरकार आणि सहकारकडून शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक : बारामतीची भानामती राज्यावर लादल्याचा सरकारचा प्रयत्न



लातूर (प्रतिनिधी) : एआय आधारित शेती म्हणजे सरकार आणि सहकार यांची मिलिभगत असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लुटण्यासाठी केलेली फसवणूक आहे. असा परखट घणाघात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी लातूर येथील पत्रकार परिषदेत केला. रघुनाथदादा पाटील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, एआय आधारित शेती सह विविध प्रश्नावर राज्यभर शेतकऱ्यांची जनजागृती करीत आहेत. त्यानिमित्त ते आज लातूरमध्ये आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपटे, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष शिवाजी नादखिले, लक्ष्मण पाटील, राजकुमार सोमवंशी, लातूर जिल्हाध्यक्ष गजानन बोलंगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. रघुनाथदादा पाटील यांनी महाराष्ट्राची अधोगती

झाल्याचे सांगून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर कडाडून टीका केली. उरस उत्पादक शेतकऱ्यांना ५० हजार रुपये कर्ज देऊन आधीच कर्जात असलेल्या शेतकऱ्यांना अधिक कर्जबाजारी करणे. आणि एकरी २०० टन उत्पादनाचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी राज्य सहकारी बँक ५०० कोटी रुपये देण्यास तयार झाली आहे. आमचे म्हणणे आहे, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची जमीन घ्या आणि आम्हाला निम्मे उत्पन्न द्या. सरकारचा हा निर्णय म्हणजे बारामतीची भानामती महाराष्ट्रवर लादल्याचा प्रकार आहे. कर्जमाफीबद्दल बोलताना ते म्हणाले, आम्हाला कर्जमाफी नाही कर्जमुक्ती हवीय. पुन्हा कर्ज होऊ नये अशी व्यवस्था पाहिजे. आधीच्या मुंगटिवार समितीचे काय झाले, समिती नेमायची शेतकऱ्यांना फसवायचे हे एकमेव काम सुरु आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, तुम्ही उत्पादन खर्चही देत नाहीत. दूध भेसळ का

थांबत नाही, दूध संधावर कारवाई का होत नाही. शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या बाजार समित्यावर कारवाई होत नाही. साखर कारखानदारीतही तसेच आहे. त्यामध्येही कायदे बदलले. एफआरपी आणला, त्यात उसाला भावच नाही. वन्य प्राण्यांचा कायदा बदलला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. गोवंश हत्या बंदीमुळे शेतकऱ्यांनी भाकड जनावरांचे करायचे काय, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सहकार क्षेत्रातील आणि सरकारमधील हे सगळे लुटारू आहेत. त्यांच्या चोऱ्यावर पांघरून घालणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही जनजागृती करत आहोत. शेतकऱ्यांनी कोणतेही कर्ज, वीजबिल किंवा कर भरू नये असे आवाहन रघुनाथ दादा पाटील यांनी शेवटी केले.

व्ही एस पॅंथर संघटनेचे विनोदभाऊ खटके यांचा पत्रकार संघाकडून वाढदिवसानिमित्त सत्कार



लातूर :- व्ही एस पॅंथर संघटनेचे संस्थापक सामाजिक चळवळीचे युवा नेते विनोद खटके यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शाल व गुलाबाचा हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा लातूर जिल्हा अध्यक्ष अशोक देडे, जिल्हा सरचिटणीस अशोक हनवते, लातूर जिल्हा शहर अध्यक्ष महादेव डोंबे, जिल्हा उपाध्यक्ष लिंगराज पन्हाळकर, जिल्हा संघटक सुधाकर फुले, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मनीष हजारे, श्रीकांत चलवाड, आदी पत्रकार

बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनोद खटके यांच्या व्हीएस पॅंथर या सामाजिक संघटनेमध्ये बहुजन, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक यांच्यासह सर्व जाती धर्मातील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने काम करत आहेत. आजच्या युगात धर्मांध शक्ती पुढे येऊ नये यासाठी त्यांनी संविधान बचावसाठी पुढाकार घेतला आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण ताकतीने ते निवडणुका सामोरे जाणार असल्याची खात्री खटके यांनी वाढदिवसानिमित्त सर्व पत्रकार बांधवांसमोर बोलून दाखविले.

विनोदभाऊ खटके यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

रक्तदान शिबिरात १२५ जणांनी केले रक्तदान

लातूर / प्रतिनिधी :- येथील व्ही एस पॅंथर युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. वाढदिवसाची सुरवात वैशाली बुद्ध विहारात सामूहिक बुद्धवंदना घेण्यात यावेळी विनोदभाऊ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी दिक्षारानी यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतमबुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले यानंतर उपस्थित उपासक आणि उपसिकांना खीर वाटप करण्यात आली . यानंतर वैशाली बुद्धविहार समितीच्या वतीने विनोदभाऊ खटके यांचा सहृदय सत्कार करण्यात आला. यावेळी बोधाचार्य केशव कांबळे , जगन्नाथ सुरवसे, असित कांबळे, कुणाल कांबळे, सह या परिसरातील बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी विनोद भाऊ कटके यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आली यावेळी प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विनोद भाऊ खटके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर शैक्षणिक साहित्य रवी कुरील, अजय सूर्यवंशी सचिन गायकवाड यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले. यानंतर लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरामध्ये पंकज शिंदे यांच्या वतीने विनोद भाऊ खटके यांच्या हस्ते आरतीचे



आयोजन करण्यात आले होते. आरती नंतर मंदिर संस्थान च्या वतीने विनोद भाऊ खटके यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर सुरत शहावली दर्यामध्ये सय्यद हाजी अली रहीम कलाल यांच्यावतीने विनोद भाऊ खटके यांच्या

वाढदिवसानिमित्त चादर अर्पण करण्यात आली. यानंतर माता रमाई स्त्री रुग्णालयामध्ये आनंद कांबळे यांच्या हस्ते विनोद भाऊ खटके यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप करण्यात आले. यानंतर आपलं घर या वृद्धाश्रमात विनोद भाऊ खटके यांच्या वाढदिवसानिमित्त रमेश सरवदे यांच्या वतीने अन्नसेवा देण्यात आली तसेच वृद्धांना नवीन कपड्यांचे वितरण करण्यात आले. तसेच सुभेदार रामजी नगर येथील खुशी ग्राम या अनाथालयामध्ये बालकांच्या जेवणाची व्यवस्था दर्शन मसलेकर यांच्या वतीने करण्यात आली होती आणि नवीन पोशाख वितरण करण्यात आले. तसेच व्ही एस पॅंथर युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिनभाऊ मस्के यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये १२५ महिला पुरुषांनी रक्तदान करून विनोद भाऊ खटके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

रक्त संकलन भालचंद्र ब्लड बँक आणि विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी यांनी केले. स्कॅप मार्केट मधील गोशाळेमध्ये किशोर भाऊ गायकवाड यांच्या वतीने विनोद भाऊ खटके यांच्या वाढदिवसानिमित्त सारा वाटप

करण्यात आला यावेळी किशोर भाऊ गायकवाड यांच्या हस्ते विनोद भाऊ खटके यांचा सहृदय सत्कार करण्यात आला. या सर्व सामाजिक उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माजी नगरसेवक सचिन भाऊ मस्के, संपर्कप्रमुख आनंद जाधव, मार्गदर्शक संतोष मांदळे, रवी कुरील मराठवाडा अध्यक्ष, निलेश कांबळे जिल्हाध्यक्ष, शरद किनीकर कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष, किरण पायाळ विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष, स्वप्नील कांबळे ऑटो युनियन जिल्हाध्यक्ष, देवा गायकवाड शहराध्यक्ष, शाहरुख मणिगार ग्रुप शहराध्यक्ष, संतोष जाधव विधी विभाग जिल्हाध्यक्ष एडवोकेट प्रतीक कांबळे, लातूर शहराध्यक्ष असद भाई शेख, जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब गायकवाड औसा तालुका अध्यक्ष सुनील सातपुते चाकूर तालुका अध्यक्ष अजय वाघमारे जिल्हा संघटक धनराज सुरवसे एडवोकेट रमक जोगदंड, रेनापुर तालुका अध्यक्ष राज तर कसे, कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष हुसेन मांदळे रवी कांबळे साईनाथ कांबळे अतुल होळकर, मनोज गायकवाड, युनूस भाई, शेख सुरज सूर्यवंशी अमी गायकवाड यासीन शेख रमजान शेख, सज्जान शेख, धीरज कांबळे, दादा खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष ऋषी दगे, गिरीश पवार, अजय सूर्यवंशी, पंकज शिंदे, रहीम कलाल, राहुल जाधव, सलमान घावटी, सलमान कलाल, नितीन सोनवणे, गौस भाई शेख, सिद्धार्थ किनीकर जगदीश सरवदे, विलास कसबे गणेश कांबळे आदींनी परिश्रम घेतले ..

संपादकीय

संरक्षण निर्यातीतील वाढ

जागतिक मदतीवर आधारित भारताने गेल्या काही वर्षांत लष्करी साधनसामग्रीच्या उत्पादनात इतकी प्रगती केली की, आज या बाजारपेठेतील निर्यातदार देश बनून भारत पुढे आला आहे. २०१३-१४ पासून आजपर्यंत भारताच्या संरक्षण निर्यातीमध्ये ३४ पट वाढ झाली आहे. 'मेक इन इंडिया' या घोषणेतून उभं राहिलेलं आत्मनिर्भरतेचं तत्त्वज्ञान संरक्षण सामग्रीच्या निर्यातीमागील प्रमुख प्रेरणा ठरत आहे. नोमुरा सिक्युरिटीजच्या अंदाजानुसार, २०२४ पासून पुढील दहा वर्षांत भारताची लष्करी साहित्याची निर्यात ५० अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल.

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये स्वदेशी शस्त्रास्त्रांच्या अभूतपूर्व प्रदर्शनांनंतर भारतीय सैन्य उपकरणांच्या निर्यातीमध्ये मोठी झेप घेईल, अशी अपेक्षा स्वाभाविक होती. १९६२ मध्ये चीनने भारतावर हल्ला केला, तेव्हा भारतीय सैनिकांकडे दुसऱ्या महायुद्धातील थ्री-नॉट-थ्री रायफल्स होत्या; पण त्याच भारतीय सैन्याने २०२५ मध्ये ब्राम्होस व इतर क्षेपणास्त्रांच्या मदतीने शत्रूच्या सैन्य तळांचा बीमोड केला. आज सैन्य उपकरणांचे उत्पादन व निर्यात ही समृद्धीच्या पायाचा दगड मानली जाते; पण बुलेटप्रूफ जॅकेटस् आणि नाईट व्हिजन चप्पेही आयात करणार्या भारतासाठी शस्त्रास्त्र निर्यात हा एक सुंदर स्वप्नवत विचार होता. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले ते 'मेक इन इंडिया' या घोषणेने आणि 'आत्मनिर्भर भारत' या अभियानाने. भारतामध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची (डीआरडीओ) स्थापना १९५८ मध्ये झाली. सैन्य उपकरणांच्या विकास व निर्मितीमध्ये दशकानुदशके प्रयत्न करूनही तिचे कामकाज फारसे यशस्वी झाले नव्हते.

भारताला अशा देशांकडून शस्त्रास्त्र मागवावी लागत होती, जे रुपये चलनात व्यवहार स्वीकारायला तयार नव्हते किंवा गटनिरपेक्ष भारताला नाटोसारख्या प्रतिस्पर्धी गटांच्या प्रभावापासून दूर ठेवू इच्छित होते. तत्कालीन सोव्हिएत संघाने भारताला लष्करी साधनसामग्री देण्याबाबत मोठी साथ दिली; पण त्यांची शस्त्रास्त्रे पाश्चिमात्य देशांच्या अत्याधुनिक उपकरणांच्या तुलनेत काहीशी मागे होती. त्यामुळे भारताला अमेरिका, फ्रान्स व इस्रायलसारख्या देशांवर अवलंबून राहावं लागलं; परंतु जागतिक साहाय्यावर आधारित भारताने गेल्या दहा-पंधरा वर्षांत लष्करी साधनसामग्रीच्या उत्पादनात इतकी प्रगती केली की, आज या बाजारपेठेतील निर्यातदार देश बनून भारत पुढे आला आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, २०१३-१४ पासून आजपर्यंत भारताच्या संरक्षण निर्यातीमध्ये ३४ पट वाढ झाली आहे. स्टॉकहोमस्थित आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेच्या मते, २०२३ मध्ये भारत ८.३६ कोटी डॉलर खर्च करून जगातील सर्वात मोठा संरक्षण आयातदार देश बनला होता; पण २०२४ मध्ये भारताने २१,०८३ कोटी रुपयांची संरक्षण निर्यात केली, जी २०२३ च्या तुलनेत ३२ टक्क्यांनी अधिक होती. चालू वर्षी त्यात १२ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.

एप्रिल २०२४ मध्ये भारताने फिलिपाईन्सला ३७.५ कोटी डॉलर्सच्या ब्राम्होस क्षेपणास्त्रांची पहिली खेप पाठवली होती. याच वर्षी एप्रिलमध्ये दुसरी खेपही पाठवली. ब्राम्होस ही क्षेपणास्त्र प्रणाली रशिया आणि डीआरडीओच्या सहकार्याने विकसित झाली असून ती आवाजाच्या गतीपेक्षा वेगाने जाते. ब्राम्होसची तुलना अमेरिकेच्या हार्पून क्षेपणास्त्राशी केली जाते; परंतु हार्पूनची गती ध्वनीच्या गतीपेक्षा कमी असून ब्राम्होसची गती २.८ ते ३ पट अधिक आहे. हार्पूनची रेंज २४० किलोमीटर आहे, तर ब्राम्होसची ३०० किलोमीटर आहे. ब्राम्होस किंमत सुमारे ३५ लाख डॉलर आहे, जी हार्पूनच्या सुमारे १४ लाख डॉलरच्या किमतीपेक्षा जास्त आहे; पण पाकिस्तानमध्ये वापरलेल्या चीनच्या स्वस्त एअर डिफेन्स सिस्टीमच्या अपयशामुळे आयात करणार्या देशांनी 'महाग वस्तू एकदाच रडवते; पण स्वस्त पुन्हा पुन्हा रडवते' हे बिनतोड तत्त्व शिकले. 'ऑपरेशन सिंदूर'च्या आधीपासूनच व्हिएतनाम भारताकडून ब्राम्होस विकत घेण्याच्या तयारीत होता. ब्राझील, चिली, अर्जेंटिना, व्हेनेझुएला, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात व कतार यांनीही ब्राम्होसविषयी रस दाखवला आहे.

बुद्धांची पूजा पुष्प, अगरबत्ती मेणबत्तीने का करतात.

पुष्प : पुष्प किंवा फुल हे अनित्यता त्याचे प्रतीक आहे. या जगामध्ये नित्य असे काही नाही. ज्याप्रमाणे फुल सकाळी उमलते आणि दुसऱ्या दिवशी कोमेजून जाते त्याप्रमाणे माणसाचे शरीर देखील एक दिवस मृत्यू पावणार आहे. आपण तथागत बुद्धांपुढे फुल वाहताना अनित्यता सिद्धांत लक्षात घेणे गरजेचे आहे. माझे शरीर देखील एक ना एक दिवस मृत्यू पावणार आहे मग मी कशाचा गर्व करू. कशाचा घमंड करू. जसं हे फुल सकाळी उमळते दुपारी त्याचे पाकळ्या मध्ये रूपांतर होतं आणि रात्री किंवा दुसऱ्या दिवशी ते गळून पडतं आम्ही गळून पडल्यानंतर ते सडते त्यातून दुर्गंध येतो. ज्या प्रकारे हे फुल अनित्यता तू बोध प्रकट करते . ज्याप्रमाणे फुल कळी मध्ये असते त्याप्रमाणे बालपणी मी देखील कळीमध्ये होतो. जसे फुल दुपारी उमलते तसा मीदेखील काही दिवसांनी तारुण्यामध्ये असतो. जसे फुल संध्याकाळी कोमजते. त्याप्रमाणे माझे शरीर देखील म्हातारपणी होतं. आणि जसे फुल गळून पडते त्याप्रमाणे मी देखील एक दिवस मृत्यू पावणार आहे. आणि मृत्यू पावल्यानंतर जसा फुलानून दुर्गंध येतो तसा माझ्या शरीराचा देखील दुर्गंध येतो.हा अनित्य बोध बुद्धांपुढे फुल वाहताना आपण लक्षात ठेवायला पाहिजे. पण आपण फुल वाहताना कोणत्याही प्रकारची मागणी बुद्धांकडे करत नाही . की हे फूल घ्या. आणि मला हे द्या.

एवढ मोठा तत्त्वज्ञान यामध्ये आहे. यामध्ये अंधश्रद्धा नाही. अगरबत्ती : हे शिलाचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे आपण अगरबत्ती लावतो. तिचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने जातो. आणि जिकडे तिकडे पसरतो. त्यामुळे मन प्रसन्न होते. परंतु तथागत बुद्ध म्हणतात. जो माणूस शिलवान आहे. त्याची कीर्ती सर्वीकडे पसरते. अगरबत्तीचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेने जातो. परंतु शीलवान माणसाची कीर्ती वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने पसरत असते. दाही दिशेला पसरते.प्रत्येक माणसाने शीलवान झालं पाहिजे. म्हणून अगरबत्ती हे शिलाचे प्रतिक आहे. आपण जर शीलवान झालो. तर सर्व लोक आपल्याला मानसन्मान देतील. आपले प्रशंसा करतील. जो व्यक्ती शीलवान असतो त्याची नेहमी प्रशंसा होतो. परंतु जो व्यक्ती शीलवान नसतो. त्याची प्रशंसा कोणी करत नाही. त्याची निंदा होते. त्याला मानसन्मान मिळत नाही. पण जर शीलवान व्हायचे असेल तर आपण पंचशीलेचे पालन मात्र काटेकोरपणे करायला पाहिजे . तरच आपण शीलवान होऊ शकतो. मेणबत्ती : हे प्रज्ञेचे प्रतीक आहे ज्याप्रमाणे मेणबत्ती प्रज्वलित केल्यानंतर ती अंधार नाहीसा करते. तीथे प्रकाश असतो. त्याप्रमाणे प्रज्ञावान माणूस आपल्या मनातील राग ,लोभ ,द्वेष नष्ट करून चाली परंपरा रुढी यादेखील नष्ट करतो. आपल्यातील

सर्व अंधार दूर करतो. म्हणून मेणबत्ती ही प्रज्ञेचे प्रतीक आहे. पाणी : हे निर्मळतेचे प्रतिक आहे पाणी हे ज्याप्रमाणे निर्मळ असते त्याप्रमाणे आपले जीवन देखील निर्मळ असावे यासाठी आपण प्रयत्न करणे म्हणून बुद्धांच्या मूर्ती पुढे पाण्याचा तांब्या ठेवलेला असतो. आणि येथे पाणी हे सागपचे प्रतिक आहे. ज्याप्रमाणे सर्व नद्या येऊन सागराला मिळतात आणि एकरूप होतात आणि आपलं अस्तित्व विसरतात त्याप्रमाणे आपण देखील माणूस आहोत आणि आपण देखील माणसाप्रमाणेच वागायला पाहिजे. मग पाणी हे समतेच प्रतीक आहे निर्मळतेच प्रतिक आहे. आपलं मन त्याचं सागरा प्रमाणे विशाल पाहिजे. सफेद धागा : धागा हे सत्याच प्रतीक आहे. या जगात शाश्वत असे काही नाही सर्वकाही बदलणारे आहे.

संजय सखाराम पवार

खांडोत्री

तातुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी

मो.न.९१३७४०३४०

संदर्भ: ूर्वीलिश

दरोडा फक्त बँकेवरच नाही, तर लोकशाहीवरही पडतो! ७६ लाख मतदानाचा प्रश्न आणि अँड. प्रकाश आंबेडकर यांचा ऐतिहासिक लढा

लोकशाही म्हणजे जनतेच्या मतांचा कौल, पण जर त्या मतांवरच संशय निर्माण झाला, तर ती लोकशाही धोक्यात जाते. निवडणुका पारदर्शक असाव्यात, मतमोजणी प्रक्रिया विश्वासार्ह असावी, आणि मतदारांचा प्रत्येक मत सुरक्षितपणे मोजला गेला पाहिजे - ही मुख्यं जर कोणी खऱ्या अर्थाने जपली असतील, तर ती वचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी. ७६ लाख मतांचा 'गूढ'! महाराष्ट्रातील निवडणुकीत, संध्याकाळी ५ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी

आणि अंतिम निकाल जाहीर होईपर्यंतचे आकडे यामध्ये ७६ लाख मतांचा अचानक वाढलेला फरक समोर आला. कुठून आली ही ७६ लाख मतां? कोणत्या मतदारांनी संध्याकाळी ५ नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केलं? कोणत्याही रांगा दिसल्या नाहीत, माध्यमांनी नोंद केली नाही, मग हे मत कसं आणि कुठून टाकलं गेलं? ही केवळ एक तांत्रिक चूक नव्हे, तर लोकशाहीवर पडलेला दरोडा आहे. प्रकाश आंबेडकर यांची

भूमिका अनेक पक्षांनी हा मुद्दा दुर्लक्षित केला, काहींनी फक्त तोंडदेखली चर्चा केली. मात्र प्रकाश आंबेडकर हे एकटे नेते होते जे या विषयावर गंभीरतेने उभे राहिले. त्यांनी केवळ राजकीय भूमिका घेतली नाही, तर हा मुद्दा न्यायालयात नेऊन पुराव्यांवर आधारित खटला दाखल केला. त्यांनी ईहीएमच्या वापरासंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले - केवळ आरोप न करता, संशोधन व तांत्रिक माहितीच्या आधारावर.



आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ही लढाई त्यांनी स्वतःच्या पक्षापुरती मर्यादित ठेवली नाही, तर लोकशाहीच्या रक्षणासाठी घेतली.

ही लढाई आहे - भारताच्या स्वातंत्र्याची! जर मतदान प्रक्रियेत शंका निर्माण होऊ लागली, तर लोकशाही केवळ एक देखावा राहते. आणि लोकशाही अबाधित राखण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी या ७६ लाख मतांच्या गूढतेला वाचा फोडून संपूर्ण देशाला जाग करण्याचं काम केलं आहे. त्यांचा उद्देश आहे, भारतातील प्रत्येक मतदाराचा मत खरा अर्थाने मोजला जावा. त्यांची ही भूमिका म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याची ग्वाही देणारा संघर्ष.

दरोडा फक्त बँकेवरच पडत नाही, तो मतदानावरसुद्धा पडतो - आणि जर मतांवर दरोडा पडत असेल, तर तो देशाच्या आत्म्यावर घात आहे! या आत्म्याला वाचवण्यासाठी आणि लोकशाही अबाधित राखण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांचा लढा हा आजच्या काळात सर्वात महत्त्वाचा आहे. ही केवळ निवडणुकीची लढाई नाही, ही भारताच्या भविष्यासाठीची लढाई आहे - आपल्यालाही त्यात सहभागी व्हावं लागेल!

अनिल बेले
तड- छ्छुी डोंरश्र

समाजात विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात वैचारिक दृष्टीने समाज प्रबोधन करावे!

विश्वकर्मीय राज्यस्तरीय सुतार समाजात शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ कार्यक्रमचे आयोजन राज्यातील विविध जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात येत असते. परीक्षेत चांगल्या प्रकारे गुण मिळालेल्या प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी आणि त्यांचे अभिनंदन करावे तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देणे हा त्या मागचा उद्देश असतो.या गुणगौरव कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना समाजातील काही विशिष्ट लोकांकडून आकर्षक वस्तूंचे बक्षीस स्वकृपात विविध वस्तूंचे वाटप केले जाते.यावेद्वल सर्वांचे आयोजकांकडून मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद मानले जातात. पण त्यासाठी शिक्षण संस्था कशी असावी तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था बहुजन समाजाच्या मुलामुलींना शिका आणि कमाव हा संदेश ते सुरवात पासून देतात. विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात विविध जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वैचारिक दृष्टीने आणि विकासात्मक दृष्टीने प्रालम्भ,परिपक्व आणि गुणवंत होण्यासाठी अनमोल मार्गदर्शन करण्यासाठी समाजातील सुशिक्षित, उच्चशिक्षित,उच्चविद्याविभूषित,विद्वान आणि हुशार,प्र तिभावत,प्रभावशाली,प्रतिष्ठित विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या,शैक्षणिक क्षेत्रातील गाढे अभ्यासक असणाऱ्या लोकांना तसेच विविध क्षेत्रातील नामवंत लोकांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आदराने सन्मानाने आमंत्रित केले जाते आणि प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून

देतात सोबतच शैक्षणिक क्षेत्रातील समस्यांवर मार्गदर्शन करतात. भावी पिढीच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणण्याच्या अशा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात वैज्ञानिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उन्नतीचा मार्ग शोधायचे या बाबतीत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.येणाऱ्या भावी तरुण पिढीचे वैचारिक नुकसान होऊ नये यासाठी व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आणि कार्यक्रमाच्या जबाबदार जाणकार आयोजकांनी यासाठी पुढाकार घ्यावा.संबंधित विभागातील, संबंधित जिल्हातील बुद्धिमान,अभ्यासू,कर्तृत्ववान,दिग्गज अनुभवी समाज नेत्यांनी,बुद्धिप्रामाण्यवादी,बुद्धिवान तसेच स्वाभिमाना आणि धडाकेबाज,कर्तृत्ववान अशा युवक नेत्यांनी तसेच विविध पदावर सन्मानाने विराजमान असणाऱ्या जबाबदार,कर्तबगार,अभ्यासू पदाधिकार्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शालेय जीवनात स्वाभिमानाने आणि अभिमानाने जीवन जगण्याचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.शालेय विद्यार्थ्यांना वरीलप्रमाणे मार्गदर्शन करतांना शिक्षणा बरोबरच आईवडीलांचे महत्त्व,स्वाभिमानाने,अभिमानाने जगण्याचे सुद्धा महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून द्यावे.विद्यार्थी कसा असावा तर राजा मिलिंद सारखा तर शिक्षक कसा असावा तरभिरखू नागसेन सारखा त्यासाठी तुम्हा मिलिंद प्रश्न हा महान ग्रंथ वाचवा लागेल. विद्यार्थ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा सल्ला देणे,शारीरिक,मानसिक,वैचारिक दृष्ट्या परिपक्व होणे,आपल्या जन्मदाते आईवडीलांची सेवा करणे त्यांची काळजी घेणे आपले जन्मदाते आईवडील हेच आपलं दैवत असून आईवडीलांपेक्षा कोणताही

पुढारी मोठा नसून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात असतांना आणि तारुण्य अवस्थेत असतांना सुद्धा स्वाभिमानाने जगावे कोणत्याही पुढार्यांचे,नेत्यांचे लालुगचालन,हांजी हांजी आणि मागेपुढे,उदोउदो अजिबात करू नये तरुणांनी ओगदर आपलं भविष्य उज्वल करण्यासाठी स्वतःचे आर्थिक उत्पन्नाचे साधन संसाधन निर्माण करण्यासाठी छोटा मोठा उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करावा. आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या अनुभवानुसार एखादी नोकरी सुद्धा शोधावी कोणाच्याही मागे पुढे करण्यात आपला अमूल्य वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नये असे परखटपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे जेणेकरून आजच्या वयातील शालेय विद्यार्थी भविष्यात तरुण झाल्यानंतर स्वाभिमानाने नक्कीच जगायला शिकेल पर्यायाने आईवडीलांचे नाव मोठं करेल.आईवडीलांची खरी संपत्ती तर कमावता,आज्ञाधारक, सुसंस्कृत,उद्यमशील आणि व्यवहारी मुलगा आहे असे मी मानतो त्यासाठी समाजात विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात अशा वैचारिक दृष्टीने विविध विषयांवर समाज प्रबोधन करावे समाजात असे कार्यक्रम आयोजित करणारे बुद्धिमान विद्वान हुशार मंडळी समाजात भावी पिढी वैचारिक दृष्टीने परिपक्व घडविण्यासाठी विचार मंथन,समाज चिंतन करतील अशी अपेक्षा आहे.

प्रमोद सूर्यवंशी :-

८६०५५६९५२९.

चिखली,मातृतीर्थ बुडलगाणा

आरोग्यासाठी योगा, पारंपरिक खेळ व वृक्ष लागवड काळाची गरज.

संयुक्त राष्ट्र परिषदेत प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी २१जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर ११ डिसेंबर २०१४ ला संयुक्त राष्ट्र महासभेने दरवर्षी २१ जूनला जागतिक योग दिन म्हणून मान्यता देण्याचे मान्य केले आणि २१ जून २०१५ ला पहिले आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरे केला गेले.योगाला भारत सरकारने जागतिक दर्जा देवून भारताची योगा जगतात उंचावली आहे याचे मी स्वागत करतां.योग व्यायामाचे आणि आरोग्याचे प्रभावशाली माध्यम असून शरीरांच्या अवयवांचाच नव्हे तर मन,मैदू आणि आत्म्याचे संतुलन ठेवण्याचे काम योगाच्या माध्यमातून होतं असते.योग ही भारतातील १५ हजार वर्षे जुनी परंपरा असून शारीरिक,मानसिक आणि आध्यात्मिक साधना आहे.त्यामुळे ऋषी-मुनी, तपस्वी यांनी योग संस्कृती अवलंबली होती.आरोग्य रक्षणासाठी योगा व व्यायाम अती आवश्यक आहे.अत्याधुनिक युगात व बदलत्या काळानुसार मानवजातीला मनमोकळे पणाने बागडण्या करीता जागा किंवा ग्राउंड अपुरे पडताना दिसतात.कारण आधुनिक युगात आपण कुठेही नजर फिरवली तर आपल्याला गगनचुंबी इमारती, कारखाने, उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात दिसून येतात.अशा परीस्थितीत लहान-मोठी,आबाल-वृद्ध खुल्या हवेत बागडू शकत नाही.परंतु शरीराला व्यायाम सुध्दा आवश्यक असतो. अशा वेळेला आपण योगा,व्यायाम शाळा व जिमचा सहारा घेवून शरीराला सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न सर्व करतात.पुर्वी अनेक मातीतील खेळ खेळले जायचे व जखमा सुध्दा व्हायच्या परंतु या जखमा त्याच मातीने दुरुस्त सुध्दा व्हायच्या.अशा परीस्थितीत शरीराच्या प्रत्येक अवयवांचा व्यायाम होत असे. परंतु कालांतराने मोबाईलच्या छंदांमुळे संपूर्ण जुने छोटे-मोठे खेळ लुप्त होताना दिसतात.परंतु शारिर सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम अती आवश्यक आहे.योगाच्या सहाय्याने आपण घरबसल्या व्यायाम करू शकतो.आज जगातील १९० देशांनी योगाभ्यास अंगीकारला आहे.यात अनेक मुस्लिम राष्ट्र सुध्दा आहेत.हा भारताचा मोठा मान आहे.कारण समाजातील प्रत्येक कुटुंबातील लहान-मोठे योगाभ्यास करून आपले आरोग्य सुदृढ ठेवू शकतो.आजच्या परिस्थितीत मुल पुढील भविष्याच्या वाटचालीकरीता अभ्यात म्र

असतात आणि मनोरंजनाचे साधन म्हणून भारतासह जगातील ८० टक्के जनता मोबाईलच्या व कांम्प्युटरच्या आदीन झाल्याचे दिसून येते.यामुळे डोक्यावर तान येणे,डोळे दुखणे,मैदूवर परीमाणे होणे इत्यादी अनेक विकार मोबाईलमुळे व कांप्युटरमुळे होतांना आपण पहातो.परंतु यावर निराकरण करण्याचे काम योगा करणे,व्यायाम करणे,जिमनॉस्टिक,किंवा जिमच्या माध्यमातून शारिरयष्टी सुदृढ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.आपण योगाभ्यासाचा विचार केला तर भारतात अनेक युगानु- युगापासून योगाभ्यास ऋषी-मुनी,साधु-संत, महायोगी,तपस्वी इत्यादी अनेक महान विभूती झाडाखाली योगसाधना करायची. परंतु आज वाढते प्रदुषण,धावपळीचे जीवन, र्लोबल वार्मिंग, वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण व बदलते हवामान यामुळे खुला व्यायाम करण्यास अनेक अडचणी निर्माण होतात.परंतु योगाभ्यास चार भितींच्या आत सुध्दा करता येतो. त्यामुळेच जगातील अनेक देशांनी योगाभ्यासला जास्त महत्त्व दिले आहे. भारताने योगाला जागतिक पातळीवर नेऊन भारत योगगुरू बनला आहे.त्याचप्रमाणे भारताने योगाभ्यास जागतिक पातळीवर नेऊन जगाला व्यायामाची व शारिर सुदृढ ठेवण्याची मोठी दीशा देण्याचे काम सुद्धा केले आहे.भारत जागतिक पातळीवर लोकांचे जीवन उंचावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहाला आहे.योग दिनाच्या निमित्ताने सर्वांनीच योगाभ्यास अंगीकारला पाहिजे. योग दिनाच्या निमित्ताने प्रदुषणावर मात करण्यासाठी प्रत्येकांनी घर तीथे झाड ही मोहीम राबवून या दीवसाला आगळेवेगळे ऐतिहासिक महत्त्व देवून वृक्षारोपण केले पाहिजे. कारणआरोग्यासाठी वृक्ष ही सर्वांसाठी सजीवनी आहे. आपल्या राज्यात ३६ जिल्हे, प्रत्येकात साधारण ५ तालुके, म्हणजे १८० तालुके व राज्यात आमदार २८८ (वि.परिषदेचे वेगळेच) वृक्षारोपण हा मुद्दा आमदार, कलेक्टर, बीडीओ,असे अनेक जबाबदार अधिकारी मिळून प्रशासनाने व सामाजिक संघटनांनी योग दिनाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करायला हवी. जागतिक योग दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात साजरा होणार आहे. आजच्या परिस्थितीत ज्याप्रमाणे मनुष्याच्या आरोग्यासाठी योगाकरणे आवश्यक आहे.त्याच प्रमाणे ऑक्सिजनची मात्रा वाढविण्यासाठी वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे आहे.याकडे मुख्यात्वेकरून प्रशासनाने

लक्ष देण्याची गरज आहे.योग दिनाच्या निमित्ताने प्रशासने,शाळा, महाविद्यालये, एसटी स्टॅंड, संपूर्ण प्रशासकीय ठिकाणे, कारागृह या संपूर्ण ठिकाणी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण व्हायला हवे. यामुळे जागतिक विक्रम होईलच सोबत आरोग्याची जोपासना सुध्दा होईल.अशाप्रकारे योगासोबत आरोग्यासाठी वृक्षारोपण चळवळ पुढे नेली पाहिजे.कारण ह्या संपूर्ण बाबी आरोग्याशी निगडित आहे. योगाभ्यासमुळे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, आरोग्य आणि शांतीसाठी याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळतो. त्यामुळेच जगातील १९० देशांनी योगाला स्विकारले आहे. भारतातच नाही तर संपूर्ण जगात वाढते नवीन-नवीन आजार चिंतेचा विषय आहे.त्यामुळे योग साधना करून व्यायाम करणे तेवढेच आवश्यक आहे.कारण आरोग्य हिच संपत्तीहा मुलमंत्र सर्वांनीच अंगीकारला पाहिजे.योग दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारने व राज्य सरकारने राष्ट्रीय खेळांना महत्त्व देवून व्यायाम करण्याची प्रवृत्ती जागृत करण्याची गरज आहे. जगातील प्राचीन संस्कृती भारतात आताही आहे.त्यामुळे आपल्याला योग परंपरेच्या माध्यमातून ती पहायला मिळते. त्यामुळे आज योगाभ्यास जगासाठी अनमोल रत्न व संजिवनी सिध्द हात आहे. याचा भारतीयांना अभिमान आहे. योग दिनाच्या निमित्ताने ऑक्सिजनची मात्रा वाढवीण्यासाठी आपण सर्वांनी वृक्षारोपणाचा संकल्प करावयास पाहिजे. कारण पुर्वी ऋषी मुनी,तपस्वी,महाप्यानी झाडाखालीच योगाभ्यास करायचे, त्याचप्रमाणे पुर्वी शिक्षण सुध्दा झाडाखालीच व्हायचे यावरून स्पष्ट होते की वृक्षा शिवाय पुढचे पाऊल अवघड असते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने व योग दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रासह भारतात जास्तीत जास्त वृक्षारोपण कसे करता येईल याकडे सरकारने व सामाजिक संघटनांनी लक्ष देण्याची गरज आहे. योगा करूया,व्यायाम करूया, वृक्ष लावूया; वृक्ष जगवूया आणि निसर्गाचा समतोल राखण्याचा संकल्प करूया.जय हिंद!

रमेश कृष्णराव लोखकर

(स्वतंत्र पत्रकार)

मो.नं.९९२१९९०७७९, नामपूर.

आत्मशुध्दीसाठी विवेकपूर्ण ध्यान

२१ जून या दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्यासाठी निवडण्यामागे खास कारण आहे. २१ जून हा वर्षात सर्वात मोठा दिवस मानला जातो, ज्याला 'उन्हाळी संक्रांती' असे म्हटले जाते. उन्हाळी संक्रांती हा उत्तर गोलार्धातील सर्वात जास्त प्रकाश असलेला दिवस आहे. पृथ्वीचा अक्ष त्याच्या कमाल कोनात सूर्याकडे झुकतो, त्यामुळे दिवस मोठा होतो. २१ जूननंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो. योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खूप खास मानला जातो. त्यामुळे २१ जून रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जगभरात योगाचा प्रसार करण्यासाठी आणि त्याच्या फायद्यांची जाणीव करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी योगाचे महत्त्व सांगितले होते. "योग ही भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योग मन व शरीर, विचार व कृती, संयम व पूर्णता, मनुष्य व निसर्ग यांच्यातील ऐक्याला मूर्त रूप देतो. आरोग्य व स्वतःच्या कल्याणासाठी सर्वांगीण दृष्टिकोन प्राप्त करून देतो. योगासने हा केवळ एक व्यायाम नाही, तर स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा मार्ग आहे. आपली जीवनशैली बदलून आणि चेतना निर्माण करून आरोग्य सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन स्वीकारण्याच्या दिशेने काम करू या," पंतप्रधानांच्या या भूमिकेनंतर संयुक्त राष्ट्रांतील विविध देशांनी योगाचे महत्त्व जाणून हा दिवस साजरा करण्यास मान्यता दिली. योग एक पूर्ण विज्ञान आहे, एक पूर्ण जीवन शैली आहे, एक पूर्ण चिकित्सा पद्धती आहे आणि एक पूर्ण अध्यात्म विद्या आहे. योगाच्या लोकप्रियतेचे रहस्य हे आहे की लिंग, जाति, वर्ग, संप्रदाय, क्षेत्र आणि भाषाभेदांच्या संकीर्णतांमध्ये कधी आढळू न असणे होय. चित्तक, बैरागी, अभ्यासी, ब्रह्मचारी, गृहस्थ कोणीही याचे सानिध्य प्राप्त करून लाभान्वित होऊ शकतात. व्यक्तीच्या निर्माणात आणि उदरगमनामध्ये नाही तर परिवार, समाज, राष्ट्र आणि विश्वाच्या चढुमुखी विकासामध्येही याचा उपयोग सिद्ध झाला आहे. योग मनुष्याला सकारात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर आणण्यासाठी एक अद्भुत विद्या आहे, ज्याला हजारो वर्षांपूर्वी भारताच्या प्रज्ञावान ऋषि-मुनींनी आविष्कृत केले होते. महर्षि पतंजलींनी अष्टांग योगाच्या रूपात याला अनुशासनबद्ध, संपादित आणि निष्पादित केले. जेव्हा मनाला एकाग्र करून ध्यानावस्थित रूपात जीव परमात्म्याबरोबर मिलनाची आकांक्षा करत असते तोच योग आहे. योगासनांना आधुनिक जीवनात फक्त व्यायामच मानले जाते. इंद्रजीमध्ये याला योगाच्या ऐवजी 'योगा' संबोधिले जाते. योगाचे कित्येक प्रकार शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक हालचालींना आपल्या ताब्यात ठेवतात ज्यांचा उद्देश असतो की मनुष्याला आपल्या स्वरूपाच्या बाबतीत ज्ञान मिळवणे हेच मानव जीवनाचे परम लक्ष्य मोक्ष प्राप्त करणे. योग वैदिक तत्त्वशास्त्रात सहा

विचारधारांमध्ये दर्शनांमध्ये एक आहे. इथे याचे तात्पर्य राजयोगाबरोबर आहे. तो एक ब्रह्म मिळविण्यासाठी ईश्वरीय ध्यानाचा राजसी मार्ग आहे. हिंदू संस्कृतीत योगाचे कित्येक प्रकारण आहेत, उदा. निष्काम कर्म योग, आत्महित विहीन भक्ति योग आणि ज्ञान योग (विवेकपूर्ण ध्यान). जागतिक योग दिन हा योगास मान्यता देणारा एक दिवस आहे, जो २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने स्वीकारल्यानंतर दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. मानसिक तंदुरुस्ती, प्राचीन भारतात उगम पावलेल्या या निरोगीपणाच्या प्रथेचा जागतिक स्तरावर प्रचार करणे संयुक्त राष्ट्रांनी महत्त्वाचे मानले होते. भारतीय धर्म संस्कृतीमधील 'योग' संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. त्याच जोडीने पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते असे पतंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे. जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने होते. योग हा शब्द संस्कृत युज् या धातुपासून तयार झाला आहे. पाणिनी व्याकरणात युज् समाधो असे सूत्र आहे. योग या शब्दाचा अर्थ 'जोडणे, एकत्र आणणे, जुळवणे' असा अनेक प्रकारे होतो. योगावर पतंजली मुनींनी जवळजवळ इ.स.पू. १५० मध्ये योगसूत्र लिहिले. पतंजलींच्या अनुसार अष्टांग योगाचे पालन करणारी व्यक्ती आपल्या मनाला शांत करू शकते आणि शाश्वत ब्रह्मात सामावू शकते. याच अष्टांग पथा ने नंतर येणाऱ्या राज योग, तंत्रयोग आणि बौद्ध (वज्रयान) योगाचा पाया घातला. दोन वर्षात या उपक्रमाने चळवळीचे रूप घेतले आहे. १८ जून रोजी ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांच्या उपस्थितीत योगसत्र झाले. स्वतः अबॉट यांनी यावेळी योगासने केली. दरवर्षी एक विशेष थीम लक्षात घेऊन योग दिनाचे आयोजन केले जाते. यंदा म्हणजे २०२५ या वर्षाची थीम एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग आहे. या थीमचा अर्थ असा आहे की, आपल्या सर्वांचे आरोग्य या पृथ्वीच्या आरोग्याशी जोडलेले आहे. जेव्हा पृथ्वी निरोगी असेल तेव्हा मानव देखील निरोगी असतील. योग हा दुवा मजबूत करण्यास मदत करतो. हे अधोरेखित करण्यासाठी ही थीम निवडण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, या जागतिक उत्सवाचा ११ वा वर्धापन दिन आहे. 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' या थीम अंतर्गत या वर्षाचा कार्यक्रम समग्र कल्याण आणि पर्यावरणीय सुसंवाद वाढविण्यात योगाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकतो. २०१५ मध्ये पहिल्यांदा योग दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी थीम होती, 'सुसंवाद आणि शांततेसाठी योग'. त्याच्याच पुढील वर्षी म्हणजे २०१६ मध्ये 'शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग' अशी थीम होती. २०१७ मध्ये 'आरोग्यासाठी योग', २०१८ मध्ये

'शांततेसाठी योग', २०१९ मध्ये 'हृदयासाठी योग', २०२० मध्ये 'घरी आणि कुटुंबासह योग', २०२१ मध्ये 'निरोगीपणासाठी योग', २०२२ मध्ये 'मानवतेसाठी योग', २०२३ मध्ये 'वसुधैव कुटुंबकमसाठी योग' सर्वांच्या कल्याणासाठी योग, हे दर्शविण्यासाठी ही थीम निवडण्यात आली होती. गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये 'महिला सक्षमीकरणसाठी योग' अशी थीम ठेवण्यात आली होती. या मध्यवर्ती कल्पनेसह महिलांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढवण्यावर भर दिला गेला होता. महिलांचे सर्वांगीण कल्याण वाढविण्यात आणि परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. हे अधोरेखित करण्यासाठी ही थीम निवडण्यात आली होती. हा दिवस महिलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासातील प्रगती साजरी करेल, असा विश्वास ही थीम निवडतांना व्यक्त करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रसंघाचा उराव स्वीकारल्यानंतर, भारतातील आध्यात्मिक चळवळीतील अनेक नेत्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला. आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक रविशंकर यांनी मोदींच्या प्रयत्नांचे कौतुक करतांना म्हटले आहे की, कोणत्याही तत्वज्ञान, धर्म किंवा संस्कृतीला राज्याच्या संरक्षणाशिवाय जगणे फार कठीण आहे. योग आतापर्यंत जवळजवळ अनाथाप्रमाणे अस्तित्वात आहे. आता, अधिकृत मान्यता. यूनन योगाच्या फायद्याचा आणखी प्रसार करेल. ११ डिसेंबर २०१४ रोजी भारताचे स्थायी प्रतिनिधी अशोक मुखर्जी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मसुदा उराव सादर केला. मसुदा मजकूराला १७७ सदस्य राज्यांकडून व्यापक समर्थन मिळाले ज्यांनी मजकूर प्रायोजित केला, जो मताशिवाय स्वीकारला गेला. या उपक्रमाला अनेक जागतिक नेत्यांचा पाठिंबा मिळाला. एकूण १७७ राष्ट्रांनी हा उराव सह-प्रायोजित केला, जो अशा स्वरूपाच्या उरावासाठी आतापर्यंतची सर्वाधिक सह-प्रायोजकांची संख्या आहे. भारतीय कॅलेडरमध्ये, उन्हाळी संक्रांती दक्षिणायनामध्ये संक्रमण दर्शवते. उन्हाळ्यातील संक्रांतीनंतरची दुसरी पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. हिंदू पौराणिक कथांमध्ये, शिव, पहिला योगी (आदि योगी), या दिवशी उर्वरित मानवजातीला योगाचे ज्ञान देण्यास सुरुवात केली आणि ते पहिले गुरु (आदि गुरु) बनले असे म्हटले जाते. निरोगी तन आणि शांत मन याची गुरुकिर्ती म्हणजेच योग, त्यानिमित्त सर्वांना जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!

प्रविण बागडे

नागपूर

भ्रमणध्वनी : ९९२३६२०९९९

'या' इन्फ्लुएन्सरने दहा वर्ष शॅम्पू वापरला नाही! केस धुण्यासाठी शॅम्पू वापरलाच नाही तर काय होईल? तज्ज्ञांनी सांगितलं

केसांची काळजी घेणे ही आपल्या ब्यूटी रूटीनचा महत्त्वाचा भाग आहे, आणि नुकतेच केस धुतल्यावर फ्रेश वाटणं यासारखं दुसरं सुख नाही. त्वचारेण तज्ज्ञ आणि केसांचे तज्ज्ञ (ट्रायकोलॉजिस्ट) हे नेहमी सांगतात की आपले केस कोणत्या प्रकारचे आहेत ते ओळखून त्यावर योग्य ते घटक आणि फॉर्म्युले निवडावेत. तसेच, केस आणि टाळूवर रसायने जास्त प्रमाणात वापरू नयेत, कारण त्यामुळे कोरडेपणा आणि नुकसान होऊ शकते.

डिजिटल क्रिएटर पंक्ति पांडेने इंस्टाग्रामवर सांगितलं की तिने जवळपास १० वर्षे शॅम्पू वापरला नाही आहे! आठ वर्षांपूर्वी मी साबण, शॅम्पू आणि टूथपेस्ट न वापरण्याचा निर्णय घेतला. आपली त्वचा हे शरीराचं सगळ्यात मोठं अयव आहे, आणि मी तीच रसायनांपासून ती वाचवायचं ठरवलं, असं तिने तिच्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. तिने हा निर्णय घेतल्यामागे पर्यावरणासाठीची आपली जबाबदारी हे एक कारण असल्याचं सांगितलं. पण यामुळे एक प्रश्न निर्माण होतो - शॅम्पू वापरणं बंद केल्यावर आपल्या टाळूवर काय परिणाम होतो?

डॉ. शिरीन फुर्टाडो (सीनियर सल्लागार - मेडिकल आणि कॉस्मेटिक त्वचारोग, अॅस्टर



उचख हॉस्पिटल, बॅंगलुरु) यांनी सांगितले की शॅम्पू वापरणं थांबवल्यास टाळू आणि केसांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. टाळू नैसर्गिकरित्या तेल तयार करतं जे केसांना ओलसर ठेवण्यासाठी असतं. पण खूप जास्त तेल साचल्यास केस तेलकट होतात, घीस्ट (बुरशी) वाढू शकते, आणि टाळूवर साठवण (बिल्डअप) होते, ज्यामुळे खाज, कोडा आणि केस गळती होऊ शकते, असं त्यांनी सांगितलं.

शॅम्पू करणं हा स्वच्छतेचा एक भाग आहे

आणि तो टाळू नये. कारण शॅम्पू टाळू स्वच्छ आणि निरोगी ठेवायला मदत करतं आणि केसांशी संबंधित अनेक समस्या टाळता येतात. त्या म्हणाल्या की दुकानातून आणलेल्या शॅम्पूपेक्षा नैसर्गिक पर्याय जास्त चांगले मानले जातात, कारण त्यात कमी प्रमाणात रासायनिक संरक्षक असतात. पण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की काही नैसर्गिक घटक, जसं की काही एसेंशियल ऑईल्स (आवश्यक तेलां), टाळूला त्रास देऊ शकतात, खासकरून ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांच्यासाठी.

रसायनयुक्त शॅम्पू टाळू स्वच्छ करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो आणि कोडा, केस गळती यांसारख्या समस्यांवर मदत करू शकतो, असं डॉ. फुर्टाडो म्हणाल्या. पण हे सगळं तुमच्या त्वचेची संवेदनशीलता, शॅम्पूमधील घटक आणि किती वेळा वापरता यावर अवलंबून असतं. जर तुम्ही शॅम्पू खूप जास्त वापरला, तर टाळू कोरडी होऊ शकते, केस खराब होऊ शकतात आणि गळती वाढू शकते.

कमीत कमी साखरेचा वापर करून झटपट बनवा हनी केक, नोट करून घ्या चवदार पदार्थ

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे केक खायला खूप आवडते. वाढदिवस किंवा इतर आनंदाच्या क्षणी केक आणला जातो. बाजारात अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सचे, ब्रेडचे केक उपलब्ध आहेत. संध्याकाळच्या वेळी कामावरून थकून घरी आल्यानंतर काहीना काही खाण्याची इच्छा सगळ्यांचे होते. अशावेळी बाहेरील तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र नेहमी नेहमी मसालेदार पदार्थ खाल्यामुळे शरीरात पित्त किंवा ऍसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हनी केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कमीत कमी वेळात घाईगडबडीच्या वेळी तुम्हाला जर झटपट कोणताही पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही पॅनकेक किंवा मिनी केक बनवू शकता. लहान मुलांना डब्यासाठी तुम्ही हनी

केक बनवू शकता. बऱ्याचदा घरी केक बनवताना केक कुकरमध्ये शिजवला जातो. मात्र मिनी केक तुम्ही आपले बनवण्याच्या भांड्यात

तेल बेकिंग सोडा बेकिंग पावडर व्हॅनिला इसेन्स

सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये दूध, दूधाचा पावडर, पिठी साखर आणि तेल घेऊन मिक्स करा.

तयार केलेल्या मिश्रणात मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून तयार केलेले मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. मैदाच्या पिठात अजिबात गुठळ्या अजिबात ठेवू नका.

केक बनवण्यासाठी आपले पात्र गरम करून त्यात बटर गरम करून मैदाचे मिश्रण टाकून दोन्ही बाजूने अप्पे भाजून घ्या. टोपात पाणी गरम करून त्यात साखरआणि मध घालून मिक्स करा. तयार केलेले मिनी केक सिरपमध्ये घाला.

तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हनी केक. हा केक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप जास्त आवडेल. हनी केक सर्व्हर करताना त्यावर डेसिकेटेड कोकोनट आणि जॅम घालून सर्व्हर करा.



सुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मिनी हनी केक बनवण्याची सोपी रेसिपी. साहित्य: दूध पिठीसाखर

मैदा साखर मध जाम डेसिकेटेड कोकोनट कृती: हनी केक बनवण्यासाठी

मनपा कर्मचाऱ्यांना ओळखपत्र व ड्रेस कोड सक्तीचे करण्याची लातूर शहर पूर्व भाग कृती समितीची मागणी

लातूर :- लातूर शहर महानगरपालिका कार्यालयात विविध विभागात अनेक कर्मचारी कामावर असून वेळोवेळी या कर्मचाऱ्यांच्या बदल्या विविध पदावर होतात, स्थानिक स्वराज्य संस्था ही स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन नागरी समस्यांवर उपाय योजना राबवित असते त्याचाच भाग म्हणून लातूर शहर महानगरपालिका कार्यालयात अंतर्गत एकूण २० विभाग आहेत विभागात २० विभाग प्रमुख, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई व मजूर

ओळखपत्र नसताना तर कुठल्या कामाकरिता कुठला कर्मचाऱ्यांना भेटायचे हे लक्षात येत नसल्यामुळे नागरिकांना समस्या निर्माण होत असल्याने आयुक्तांनी महानगरपालिका कामात सुलभता यावी या करिता पदानुसार लातूर शहर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड व गळ्यात ओळखपत्र सक्तीचे करण्याच्या मागणीचे निवेदन लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त



काम करतात. या विभागात विविध कामाकरिता नागरिक शहरातील ४ क्षेत्रीय अधिकारी कार्यालय, महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये, स्वच्छता निरीक्षक, महानगरपालिका शाळेत व महानगरपालिका कार्यालयात कामाकरिता येतात त्यावेळी बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या गळ्यात

मानसी मीना यांना प्रतक्ष भेटून देण्यात आले. सदरील निवेदनावर दीपक गंगणे बाबासाहेब बनसोडे, नितीन चालक, दीपमाला तुपकर, उषा धावरे, भगवेंद्र धनगर इत्यादींच्या स्वाक्ष्या आहेत.

लहान मुलांना खाऊच्या डब्यासाठी झटपट बनवून द्या क्रिमी चॉकलेट सँडविच, नोट करून घ्या पदार्थ

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे चॉकलेट खायला खूप आवडते. चॉकलेटचं नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. याशिवाय चॉकलेट खाणे आरोग्यासाठी गुणकारी आहे. चॉकलेटमध्ये असलेले घटक शरीरात निरोगी पेशी तयार करतात. मात्र अतिप्रमाणात चॉकलेट खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. बऱ्याचदा लहान मुलांना डब्यात नेमकं काय खायला द्यावं? असे अनेक प्रश्न पालकांना सतत पडतात. अशावेळी तुम्ही मुलांसाठी क्रिमी चॉकलेट सँडविच बनवून देऊ शकता. कारण

लहान मुलांचा वीकपाईंट म्हणजे चॉकलेट. डब्यात मुलांना नेहमीच चपाती भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर मुलं काहीना काही नवीन पदार्थ खाण्यास मागतात. अशावेळी मुलांना चॉकलेट सँडविच बनवून देणे उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया क्रिमी चॉकलेट सँडविच

बनवण्याची सोपी रेसिपी. साहित्य: गव्हाचं पीठ चॉकलेट कोको पावडर दूध दही तेल गुळाची पावडर बेकिंग सोडा बेकिंग पावडर बटर चॉकलेट स्प्रेंड कृती: क्रिमी चॉकलेट सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये गव्हाचे पीठ, कोको पावडर, दूध, दही घेऊन व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात तेल, गुळाची पावडर, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालून व्यवस्थित मिक्स करा. यामध्ये अजिबात गुठळ्या ठेवू नये. त्यानंतर टोस्टर गरम करून त्यात तयार केलेले मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्या. मंद आचेवर टोस्ट व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून घ्या. भाजून घेतलेला ब्रेड स्लाइस मधोमध कापून घ्या. त्यानंतर त्यात चॉकलेट सिरप किंवा चॉकलेट स्प्रेंड भरून लहान मुलांना खाण्यासाठी द्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले क्रिमी चॉकलेट सँडविच. हा पदार्थ लहान मुलांसह मोठेयुद्धा आवडीने खातील.



केज शहरातील प्रभाग क्र.९ मध्ये पाण्याच्या पाईपलाईनचे उद्घाटन संपन्न

कै.सुमित बप्पा शिंदे यांनी दिलेला शब्द हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांनी केला पुर्ण



केज/प्रतिनिधी केज शहरातील महात्मा फुले नगर भागातील प्रभाग क्र.९ मध्ये पाण्याच्या पाईपलाईनचे उद्घाटन संपन्न झाले आहे. कै.सुमित बप्पा शिंदे यांनी दिलेला शब्द हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड यांनी पुर्ण केला आहे.कै.सुमित बप्पा शिंदे यांनी निवडणूक काळात फुलेनगर येथील नागरिकांना पाण्याच्या पाईप लाईन करून देणारा असा शब्द दिला होता परंतु बप्पाच्या हयातीत तो निधी अभावी पुर्ण करू शकलो नाहीत.परंतु आम्ही हे काम प्रामाणिकपणे आज प्रत्यक्षात सुरू करत आहोत अशा प्रतिक्रिया केज राष्ट्रादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार व नगराध्यक्ष सीताताई बनसोड

यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले. पुढे बोलताना इनामदार व बनसोड म्हणाले की, कै. सुमित बप्पा शिंदे यांनी महात्मा फुले नगर भागातील नागरिकांना शब्दरूपी जे जे आश्वासन दिलेले आहे ते आश्वासन आम्ही पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत व पुढील काळात सर्व दिलेले शब्द पूर्ण करणार आहोत. यावेळी ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार,केज नगरीच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड नगरसेविका सौ.पदमीन आक्का शिंदे, महेश जाजू, पत्रकार तात्या गवळी, पत्रकार विवेक बनसोड, राहुल इनकर, प्रवीण लांडगे,किरण जोगदंड, अशोक धीवर यांच्या सह या भागातील नागरिक उपस्थित होते.

अहमदपूर तालूकाध्यक्ष पदी शरद सोनकांबळे यांची निवड

अहमदपूर / प्रतिनिधी :- सम्राट मित्रमंडळ-लातूर अहमदपूर च्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी संस्थाने आयोजित बैठकीत अहमदपूर तालूकाध्यक्ष पदी युवक कार्यकर्ते शरद सोनकांबळे यांची निवड करण्यात आली असून तालुक्याच्या व्यापक बैठकीत त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या बैठकीला माजी नगरसेवक शेषराव ससाणे सर, सामाजिक कार्यकर्ते गफारखान पठाण, प्रशांत जाभाडे, दादासाहेब देशमुख, सय्यद तबरेजभाई, संतोषभैया जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. मित्रमंडळाच्या स्थापने पासून शरद सोनकांबळे हे ग्रामिण भागात अतिशय समर्पित भावनेत कार्य करतात. त्यांचे संघटन कौशल्य सध्या मोठे आहे. या सर्व बाबी लक्षात घेवून बैठकीत एकमताने शरद सोनकांबळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. थसामाजिक न्यायाच्या पुरस्कारासाठी अन्याय अत्याचाराच्या विरोधात कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा..! -डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी या प्रसंगी बोलताना सम्राट मित्र मंडळाचे संस्थापक डॉ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी सम्राट मित्रमंडळ-लातूर अहमदपूर च्या पुढील दिशा व वाटचाली संबंधाने सर्वांशी संवाद साधला. आगामी काळात सध्या सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत



घेवून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात आपापल्यापरीने दमदार काम करत शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामकरी, दिव्यांग, निराधार, गायरान धारक तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर, परिसरातील सामाजिक न्यायाचा पुरस्कार करण्यासाठी, अन्याय अत्याचाराच्या विरोधात सर्वांनी खंबीर पणे रस्त्यावर उतरण्याचे अवाहन केले. या बैठकीसाठी डॉ. बालाजी धीट्टे, शरद कांबळे, पत्रकार अजय भालेराव, पत्रकार भिमराव कांबळे, सचिन बानाटे, पत्रकार

गणेशराव मुंडे, संतोषराव गायकवाड, मतीनभाई शेख, संजयभाऊभालेराव, आकाश पवार, विकास ससाणे, दिलीप सोनकांबळे, सविधान कदम, शुभम नावंदे, अभय गायकवाड, आशिष सोनकांबळे, राहुल वाघमारे, रत्नदीप परचंडेकर, आदित्य वाघमारे, सचिन गायकवाड, सोनकांबळे आनंद, सोनकांबळे यादव, विकास कांबळे, मुकेश मोरे, अमोल सोनकांबळे, जगदीश गायकवाड, चंद्रकांत कांबळे, सांगवीकर, ईश्वर कांबळे, दगडू ढवळे, किरणकुमार कांबळे, रवि गायकवाड, अंकुश कसबे, राजकुमार वाडेकर पत्रकार विष्णू पोले, पत्रकार दयानंद वाघमारे, पत्रकार संतोष भस्मपुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी शेषराव ससाणे सर, दयानंदराव वाघमारे, अजय भालेराव, संतोष जाधव, विष्णू पोले, प्रशांत जाभाडे, तबरेज सय्यद, ईश्वर कांबळे, गफारखान पठाण, डॉ. बालाजी धीट्टे, मतीन शेख, सचिन बानाटे आदींची समायोजित मनोगते झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जाभाडे यांनी केले तर आभार तालूकाध्यक्ष शरद सोनकांबळे यांनी केले.

लातूर पोलिसांचा सेफ स्ट्रीट प्रोजेक्ट

लातूर :- लातूर शहरामध्ये मुख्य रस्त्यांवर घडणारे अपघात व गुन्ह्यांमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ नये. सर्वसामान्य नागरीकांना सुरक्षित वातावरण प्रदान करणेसाठी व लातूर शहरातील विशेषतः मुख्य मार्गांवर प्रवास / ये-जा करणा-या नागरिकांना कोणताही उपद्रव अथवा असुरक्षितता वाटू नये, शहरातील सर्व रस्ते हे सर्व नागरिक महीला, पुरुष, वृद्ध यांचेसाठी सुरक्षित असावेत यासाठी उपाययोजना म्हणून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या संकल्पनेतून लातूर शहरात सेफ स्ट्रीट प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. सदर प्रोजेक्ट मध्ये लातूर शहर उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन व वाहतुक शाखा यांना त्यांचे हद्दीतील मुख्य रस्ते हे सेफ स्ट्रीट साठी दत्तक देण्यात आले आहेत. सदर सेफ स्ट्रीट प्रोजेक्ट मध्ये लातूर शहरातील पोलीस ठाणे शिवाजीनगर, एमआयडीसी, गांधी चौक, विवेकानंद चौक या पोलीस स्टेशनचा सहभाग असून नमुद पोलीस स्टेशनला त्यांच्या हद्दीमधील मुख्य रस्ते विभागून देण्यात आले आहे. सेफ स्ट्रीट प्रोजेक्ट दरम्यान खोलील प्रकारचे कृत्य करणारे विरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.

रोडवर दारू पिणारे लोकांवर तसेच ड्रिंक अँड ड्राइव्ह करणारे वाहन चालक रोडवर घडणारे गुन्हे जसे रोडवर गोळीबार घालणे, चैन स्नॅचिंग, रोड रॉबरी सारखे गुन्ह्यांना प्रतिबंध करणे व अशा गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई. रोडवरील उपद्रव जसे भरधाव वेगाने वाहन चालविणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, टोगेरी करणे, रोडवर बंधे साजरे करणे अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करणे. रोडवर गटाने फिरून आरडाओरडा करणारे किंवा महीला मुलींची छेडछाडीच्या घटनांना प्रतिबंध व कार्यवाही करण्यात येणार आहे. सार्वजनिक रित्या शस्त्राचे प्रदर्शन करणाऱ्या विरुद्ध ही कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी शिवाजी नगर, एम.आय. डी.सी.गांधी चौक, विवेकानंद चौक व लातूर शहर वाहतुक शाखा यांच्याकडून नियमित नाकाबंदी, मोटार वाहन कायदा ड्राईव्ह, नियमितपणे गुन्हेगार चेक करणे, पायी पेट्रोलिंग व मोटार सायकल पेट्रोलिंग इत्यादीचे आयोजन करून भरीव व प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. सदर स्पेशल ड्राईव्ह हा सध्या जून २०२५ या एका महीण्यासाठी राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) रणजीत सावंत यांचे मार्गदर्शनात लातूर शहरातील पोलीस ठाणे स्तरावर १ जून ते आज पर्यंत सेफ स्ट्रीट प्रोजेक्ट अंतर्गत केलेली कारवाई पुढील प्रमाणे. दारूबंदी कायद्यान्वये दाखल गुन्हे १३ दाखल करण्यात आले आहेत. मसाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत ८४ लोकांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. मोटार वाहन कायद्यांतर्गत एकूण केसेस ९४२ दाखल करण्यात आले आहेत. रहदारीस अडथळा करणाऱ्यावर २४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मद्यपान करून वाहन चालवल्या प्रकरणी १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आस्थापना निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ चालू ठेवल्याने ०७ दुकानदारांवर खटले दाखल करण्यात आले आहेत., तंबाखूच्या पदार्थाची विक्री करणाऱ्या वर ०८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



बोल बच्चन भैरवींना उत्तरे देत नाही

जळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता टीका केली होती. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा संदर्भ घेत उद्धव ठाकरे म्हणाले होते की, जे शिवसैनिकांच्या मनात आहे, जे राज्याच्या मनात आहे, तेच मी करणार आहेत. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडेतिकडे गाठीभेटी घेत आहेत, असा टोला उद्धव यांनी राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवरून लगावला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे. जळगावात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, बोल बच्चन भैरवी असणा-यांना मी उत्तरे देत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी जळगाव दौ-यावर आहेत. क्रांतिकारी खाज्याजी नाईक यांचे स्मारक व संग्रहालयाचे त्यांच्या हस्ते धरणगाव येथे उद्घाटन करण्यात आले. त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व आदिवासी स्वातंत्र्य सेनानींचा गौरव झाला पाहिजे, यासाठी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले आहे. मी क्रांतिकारी खाज्याजी नाईक यांच्या स्मारकाच्या भूमीपूजासाठी आलो होतो. आता उद्घाटनाची संधीही मला मिळाली.

नियोजित रस्ता सोडून शेतकऱ्यांच्या शेतातून तयार होतोय पाणंद रस्ता अहमदपूर तालुक्यातील चिखली ग्राम पंचायतीचा अजब कारभार

पिडीत वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शासन दरबारी फेऱ्या

लातूर / प्रतिनिधी :- ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाचा महत्वाकांक्षी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना अधिक प्रभावी आणि पारदर्शकपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अहमदपूर तालुक्यातील चिखली येथे नरेगा विभागांतर्गत ग्राम पंचायत पाणंद रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र उपलब्ध असलेला रस्ता सोडून माझ्या मुलाच्या नावे असलेल्या गट क्रमांक ५६४ मधून सदर रस्त्याचे काम केले असल्याचा गंभीर आरोप प्रल्हाद निवृत्ती कराड यांनी केला आहे. यासंबंधीची रितसर तक्रार कराड यांनी ग्राम पंचायत कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, तहसीलदार, उप जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने शेत रस्ते/पाणंद रस्ते महत्वाचे ठरले आहेत. मात्र ही कामे, दर्जेदार, पारदर्शक, तंटारहित करण्यात यावेत असे शासनाचे सक्त निर्देश असताना रस्ता सोडून शेतकऱ्यांच्या शेतातून पाणंद रस्ता तयार होत असलेला हा अजब प्रकार चिखली येथे घडला



आहे. सदर रस्त्याची हद्द कायम करून माझ्यावर झालेला अन्याय दूर करावा अन्यथा मला कुटुंबियांसमवेत उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा कराड यांनी दिला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून यासाठी मी चिखली, अहमदपूर, लातूर येथील शासकीय कार्यालयात पाठपुरावा करीत आहे मात्र कुणीही प्रतिसाद देत नसल्याची खंत वयोवृद्ध शेतकरी प्रल्हाद कराड यांनी व्यक्त केली आहे.

विलास कारखान्याच्या गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरु; चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन ९ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित

लातूर (प्रतिनिधी): विलास सहकारी साखर कारखाना, वैशालीनगर, निवळी येथे आगामी गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. गळीत हंगाम वेळेवर आणि पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली जात आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून शुक्रवार, २० जून रोजी कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन चेअरमन वैशाली विलासराव देशमुख आणि सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले. या पूजनानंतर सर्व संचालकांच्या उपस्थितीत गळीत हंगाम तयारीबाबत आढावा बैठकही संपन्न झाली. यावेळी येणाऱ्या हंगामात ९ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. येणारा हंगाम यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन विलास कारखाना कार्यक्षेत्रात गळीत हंगाम २०२५-२६ साठी उरसाचे मोठे क्षेत्र उपलब्ध आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील उरसाचे वेळेवर गाळप होण्यासाठी कारखान्याचे संस्थापक चेअरमन, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख आणि चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी गळीत हंगाम लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या



अनुषंगाने सर्व हंगामपूर्व यंत्रसामग्री देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून, मागील गळीत हंगामाप्रमाणेच येणारा हंगामही यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. भरपूर ऊस उपलब्धता आणि यांत्रिकीकरण आगामी गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध आहे. कारखान्याकडे सभासदांच्या १४८९३.३७ हेक्टर तर बिगर सभासदांच्या ५७९० हेक्टर अशा एकूण २०६८३ हेक्टर उरसाची नोंदणी झाली आहे.

विलास साखर कारखान्याने ऊस तोडणीचे योग्य नियोजन केले असून, या हंगामात जास्तीत जास्त ऊस हा तोडणीयंत्राद्वारे तोडणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कारखान्यामार्फत १५ हार्वे स्टर खरेदी केले जाणार आहेत. भविष्यात उरसाची उपलब्धता पाहता, १०० टक्के ऊस तोडणी यंत्राद्वारे केल्यानंतर उरसाचे गाळप करण्यासाठी आवश्यक असणारी मशिनरी बसविण्यात येत आहे. या हंगामात तांत्रिक कारणांमुळे कारखाना बंद तास कमी राहतील याची दक्षता घेतली जाणार आहे. हंगाम बंद असताना सुरु असलेली मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून, हंगाम सुरु होण्याआगोदरच कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज असेल. कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी ही माहिती दिली आहे. यशस्वी वाटचाल आणि विक्रमी ऊसदर लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला विलास सहकारी साखर कारखाना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या कुशल नियोजनानुसार, माजी मंत्री

आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख आणि कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करत आहे. विलास सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात ऊस उत्पादकांना प्रति मेट्रिक टन तब्बल रु. ३०००/- इतका उच्चांकी दर दिला आहे. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. या विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत झाली असून, कारखान्याच्या यशस्वी वाटचालीची ही एक महत्त्वाचे पाऊल आहे. मिल रोलर पूजन कार्यक्रमास माजी आमदार व्हा. चेअरमन वैजनाथराव शिंदे, ट्रेटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, कार्यकारी संचालक संजीव देसाई, डॉ. सारीका देशमुख, माजी व्हा. चेअरमन विद्यमान संचालक रवींद्र काळे, संचालक सर्वश्री रणजित पाटील, अनंत बारबोले, रसूल पटेल, तात्यासाहेब पालकर, गोवर्धन मोरे, हणमंत पवार, नरसिंग बुलबुले, नेताजी साळुंके (देशमुख), नितीन पाटील, रामराव साळुंके, अमृत जाधव, सतीश शिंदे (पाटील), दीपक बनसोडे, लताबाई देशमुख, शाम बरुरे, सुभाष माने, रमेश देशमुख आदी उपस्थित होते.

केज तालुक्यातील ढाकेफळ नजीक भरधाव कारच्या धडकेत एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

केज/प्रतिनिधी केज-आंबेजोगाई रोडवरील ढाकेफळ नजीक एका भरधाव वेगात असलेल्या कारने एका १४ वर्षीय मुलाला जोराची धडक दिली. कारणे दिलेल्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. याबाबतची प्राथमिक मिळालेली माहिती अशी की, दिनांक २० जून २०२५ रोजी दुपारी ३-०० वाजण्याच्या दरम्यान केज- आंबेजोगाई रोड वरून आंबेजोगाई कडून केज मार्गे बीडच्या दिशेने भरधाव वेगाने धावत असलेले कार क्र.एम पी-०९/झेड जी-२८३७ सदर कार वरील चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला शेळ्या चारीत असलेला बाळू हरिदास काळे वय १४ वर्षे या १४ वर्षीय मुलाला कारणे जोराची धडक दिली. सदर कारने त्या मुलास धडक



दिल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन खड्ड्यामध्ये पलटी झाली. सदर कार मधून प्रवास करणारे हे मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील जितेंद्र रघुवंशी, हरिसिंग रघुवंशी हे दोघेजण जखमी झाले आहेत. सदर अपघातात जोराची धडक लागलेल्या बाळू हरिदास काळे यास उपचारासाठी रुग्णवाहिकेतून बीड कडे घेऊन जात असताना केज शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर रुग्णवाहिका गेली असता रस्त्यामध्ये बाळू काळे याचा मृत्यू झाला आहे. जितेंद्र रघुवंशी यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचारासाठी पाठवण्यात आले तर हरिसिंग रघुवंशी यांच्यावर बीड येथे उपचार घेण्यासाठी पाठवण्यात आले आहे.

आई बाहेरगावी जाताच अल्पवयीन मुलीचे केले अपहरण

केज/प्रतिनिधी आई बाहेरगावी जाताच एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना केज शहरात घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, केज शहरातील बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची आई ही दि. १८ जून रोजी तिच्या नातेवाईकाकडे बाहेरगावी गेली होती. घरी तिचे वडील आणि दोन भाऊ व दोन बहिणी हे होते. रात्री सर्वांनी

घरात नव्हती. तिचा शोध घेऊनही ती आढळून आली नाही. मुलीच्या वडिलांच्या तक्रारी नुसार केज पोलीस ठाण्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले म्हणून पु. र. नं. ३२४/२०२५ भा. न्या. सं. ३३७ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे हे तपास करीत आहेत.



एकत्र जेवण करून झोपल्या नंतर मध्यरात्री साडेबारा वाजता तिच्या भावाने घरात पाहिले असता सदर अल्पवयीन मुलगी ही